



६. माहेर



- ऐका. म्हणा. वाचा.

तापीकाठची चिकण माती,
ओटा तरी बांधू ग बाई.

असा ओटा चांगला तर,
जातं तरी मांडू ग बाई.

असं जातं चांगलं तर,
सोजी तरी दळू ग बाई.

अशी सोजी चांगली तर,
लाडू तरी बांधू ग बाई.

असे लाडू चांगले तर,
शेल्याच्या पदरी बांधू ग बाई.

असा शेला चांगला तर,
भाऊराया भेटू ग बाई.


असा भाऊ चांगला तर,
दारी रथ आणील ग बाई.

असा रथ चांगला तर,
नंदी तरी जुंपिन ग बाई.

असा नंदी चांगला तर,
माहेराला जाऊ ग बाई.

असं माहेर चांगलं तर,
धिंगामस्ती करू ग बाई!

- सदाशिव माळी



शब्दार्थ : चिकण माती - चिकटपणा असलेली माती. जातं - धान्य दळण्याचे दगडाचे साधन. सोजी - ओलसर गहू दळून चाळलेले पीठ/रवा. शेला - अंगावर पांघरायचे भरजरी वस्त्र. नंदी - सजवलेला थोराड बैल.

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

- (अ) कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे?
- (आ) या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता?
- (इ) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे?
- (ई) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे?

प्र. २. काय ते लिहा.

- (अ) ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती
- (आ) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ
- (इ) बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन

प्र. ३. चिकणमाती बघून कवितेतील माहेवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दांत क्रमाने सांगा.

- उपक्रम :**
१. तुमच्या परिसरातील मातीचे वेगवेगळे नमुने गोळा करा. प्रत्येक नमुन्याचे वैशिष्ट्य व उपयोग माहीत करून घ्या. वर्गात सांगा.
 २. नागपंचमीची गाणी, नवरात्रीतील भोंडल्याची गाणी अशा गाण्यांचा संग्रह करा.

खेळूया शब्दांशी.

‘नंदी’ या शब्दातील ‘न’ या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना, वाचताना विसरला, तर ‘नंदी’ हा वेगळा शब्द तयार होतो. या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो.

नंदी – नंदी अशा प्रकारच्या शब्दांच्या पाच जोड्या लिहा. त्यांतील शब्दांचे अर्थ सांगा.

हे करून पाहा.

चिकणमातीपासून तुमच्या आवडीची खेळणी, किल्ला बनवा. यासाठी तुम्ही केलेल्या कृती क्रमाने सांगा.

आपण समजून घेऊया.

सर्वनाम

सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. सुधीर सुमनला ‘सुमा’ म्हणतो. सुमन सुधीरला ‘दादा’ म्हणते. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो.

वरील परिच्छेदात सुधीर आणि सुमन या भावंडांचे वर्णन आलेले आहे. सुधीर व सुमन या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला पुढील परिच्छेद वाचा.

सुधीर हुशार मुलगा आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. तो तिला ‘सुमा’ म्हणतो. ती त्याला ‘दादा’ म्हणते. ते एकाच शाळेत शिकतात. त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो.

सुधीर आणि सुमन या नामांऐवजी आपण येथे ‘त्याच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो, तिची’ असे शब्द वापरले आहेत. या शब्दांना सर्वनाम म्हणतात.